

### **BDH INDUSTRIES LIMITED**

Regd. Off.: Nair Baug, Akurli Road, Kandivli - East, Mumbai - 400101; CIN: L24100MH1990PLC059299, Tel. No. - 022 - 6155 1234; Fax No.: 022 - 2886 8349; E-mail: investors@bdhind.com; Website: www.bdhind.com

**Extract of Unaudited Standalone Financial Results** 

for the Quarter and Six Months ended on 30th September, 2018 (Rs. in Lakhs except Earning per Share)

Quarter Ended	Half Year ended	Quarter Ended
30.09.2018	30.09.2018	30.09.2017
Unaudited	Unaudited	Unaudited
1,166.90	2,481.42	1,135.39
156.14	326.03	133.53
109.61	235.33	89.38
109.61	235.33	89.38
575.73	575.73	575.73
_	_	_
1.90	4.08	1.55
	30.09.2018 Unaudited 1,166.90 156.14 109.61 109.61 575.73	Unaudited         Unaudited           1,166.90         2,481.42           156.14         326.03           109.61         235.33           109.61         235.33           575.73         575.73

The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on Company's website (www.bdhind.com)

> By order of the Board For BDH Industries Limited Sd/-

**Chairperson & Managing Director** 

**Jayashree Nair** 

DIN: 00027467

Place : Mumbai Date: 13th November, 2018

Rameshwar Media

## Registered Office: TJSB House, Plot No. B5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West)-400 604. Tel.: (022) 2587 8500 | Fax: (022) 2587 8504 | BANK LTD | MILTI-STATE | B

**PUBLIC AUCTION** 

TJSB Sahakari Bank Ltd. has initiated recovery action against the following defaulted borrower through the Authorised Officer of the Bank appointed under, the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 as amended by the Enforcement of Security Interest & Recovery of Debts Laws (Amendment Act) Act, 2012 (1 of 2013) Dt. 03.01.2013 and rule made there under has issued Demand Notice on 25.01.2018, under section 13 (2) of the said Act to M/s. Shree Jumbo Xerox (Prop. Bajrang Vitthalrao Biradar). The Borrower & Mortgager have not repaid the amount of Rs. 5,83,530.50 (Rupees Five Lakh Eighty Three Thousand Five Hundred Thirty And Fifty Paise Only) as on 25.01.2018 with further interest from 25th January 2018 mentioned in the said Demand Notice within stipulated period; hence the Authorised Officer has taken the possession of the immovable property mentioned herein below u/s 13 (4) of the said Act.

I, the undersigned Mr. Shyam R. Anikhindi as the Authorised Officer of TJSB Sahakari Bank, have decided to sell the said property on "as is where is basis" by inviting Tenders, as laid down in prescribed laws

Description of Immovable Property				
Registered Mortgage of Property				
NA Open Plot No. 41 [Eastern Part],				
r Grampanchayat House [Property]				
No. 729 [Part] , Survey No. 294, in				
front of Manjra Sugar Factory, Near				
Barshi Road, Vilas Nagar, Harangu				
[BK], LATUR-413 512.				
<b>Reserve price</b> : Rs. 3,14,000/-				
-				
Earnest Money: Rs. 31,500/-				
01st December 2018, Saturday, at 11.30 a. m.				
20 <sup>th</sup> November, 2018, Tuesday, between 10.30 a. m. to 05.00 p. m.				

- "Offer for purchase of Immovable property of M/s. Shree Jumbo Xerox Prop. Mr. Bajrang Vitthalrao Biradar (Borrower & Mortgager)" and bring the said offer sealed cover at the above mentioned venue on or before 30.11.2018 before 05.30 p. m.
- 2. Offers so received by the undersigned will be opened and considered on 01.12.2018 at the abovementioned venue at 11.30 a.m.
- The undersigned reserves his right to accept or reject any offer and . Modified to cancel and / or postponed the Auction.
- Tender forms along with the terms and conditions sheet will be separately available with office of Authorised Officer for cost of Rs. 100/-. (Contact
- No. 8828892618 / (022) 2587 8790) This Publication is also 15th days notice to the Borrower/Guarantors of

the above said loan accounts.

Place: Thane

Date: 12.11.2018

**AUTHORISED OFFICER** Under SARFAESI Act, 2002

# For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd.

## UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

(CIN NO :L27100MH1972PLC015950)

E-mail: companysecretary@uniabex.com Tel: 2203 2797 Fax: 022-2208 2113

Statement of unaudited financial results for the quarter and half year ended 30 September 2018

97 - M.H	(	Quarter ende	d	Half y	ear ended	Year ender
Particulars	30 September 2018	30 June 2018	30 September 2017	30 September 2018	30 September 2017	31 March 2018
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue	20000000	1019703160	20070304	100000000	0960000	10.9297-33-7
Revenue from operations	2,371	1,685	2,140	4,056	3,898	-,
Other income	39	31	42	70	137	
Total revenue	2,410	1,716	2,182	4,126	4,035	8,457
Expenses	10.	20000000	( 00.0000)		12,000-00	
(a) Cost of materials consumed	1,090	754	798	1,844	1,583	
(b) Excise duty		70	152	0.0	137	137
(c) Changes in inventories of finished					11000	
goods and work-in-progress	(228)	(172)	242	(400)	238	471
(d) Employee benefits expense	192	179	161	371	318	676
(e) Finance costs	177	66	69	243	139	284
(f) Depreciation and amortisation expense	115	111	122	226	242	498
(g) Other expenses	898		792	1,621	1,496	
Total expenses	2,244	1,661	2,184	3,905	4,153	8,294
Profit / (loss) after tax	166	55	(2)	221	(118)	163
Tax expense / (credit)	(4)	16	(10)	12	(113)	26
Profit / (loss) after tax	170	39	8	209	(5)	137
Other comprehensive income					- 33-	(1)
Total comprehensive profit / (loss)	170	39	8	209	(5)	136
Profit / (loss) per equity share (of Rs. 10 each)	9.56*	1.08*	0.411	10.56*	(0.25)*	6.80

(of Rs. 10 each) Basic and diluted "Not annualised	8.56*	1.96*	0.41*	10.56*	(0.25)*	6.89						
Statement of assets and li	abilities	₹ in lacs	)			20 12						
Particulars	As at 30 September 2018	As at 31 March 2018	quarter and 1 The ab	e unaudited that year endower results for	ded 30 Septe or the quarte	mber 2018 r ended 30						
ASSETS Non-current assets (a) Property, plant and equipment (b) Capital work-in-progress	3,024 19	3,159 35	the Aud	September 2018 have also been reviewed the Audit Committee and approved by the Bo of Directors at their meeting held on 13 Novem 2018.								
(c) Investment property (d) Intangible assets (e) Financial assets	3 12	3 14	from op	luty on sales wa erations' and d es' up to and	disclosed sepa	rately under						
(i) Investments (ii) Loans (f) Deferred tax assets	131 15 558	242 15 571	of Good ended 3	periods ended 30 June 2017. Post implement of Goods and Services Tax (GST) from quended 30 June 2017, 'Revenue from operal								
(g) Other non-current assets (h) Non-current tax assets	76 15 3,853	175 14 4,228		is reported net of GST and hence is not compar to that extent.  Considering the nature of operations and manner in which the chief operating decision m of the Company reviews the operating res								
Current assets (a) Inventories (b) Financial assets	2,049	1,476	manner of the C									
(i) Trade receivables (ii) Cash and cash equivalents (ii) Loans (iv) Other current financial assets (c) Other current assets	2,220 370 41 10 1,050	2,032 76 109 4 807	one op *Operati	one operating segment as per Ind- "Operating Segments". Accordingly, no disclosures of segment information ha					one operating segment "Operating Segments". Ac disclosures of segment in	he Company has concluded that there is one operating segment as per Ind-AS Operating Segments". Accordingly, no seg isclosures of segment information have made.		
Total assets EQUITY AND LIABILITIES Equity	5,740 9,593	4,504 8,732	carried financial	The statutory auditors of the Compa carried out the limited review only in r financial results for the quarter and half ye 30 September 2018 and 30 Septemb								
(a) Equity share capital	198	198		uarter ended								

3,295

3,493

27

23

139

189

9,593

3,321

225

19

133

377

2,184

2,464

222

159

5.034

sidering the nature of operations and the nner in which the chief operating decision maker provide a true and fair view of its affairs.

> For Uni Abex Alloy Products Limited F. D. Neterwala

> > Place : Mumbai

TAKE NOTICE THAT under instructions and on behalf of my Client Mr. Kamlesh Rupa Gami, I am investigating the title of the property absolutely owned by Late Mr. Ashraf Khan Hamir Khan more particularly described in the Schedule hereunder written. Any person's authority having any right, title, interest benefit, claim, demand in respect of the said property by way

### **ACTION FINANCIAL SERVICES (INDIA) LTD.**

Regd. Off.: 46/47, 6th Floor, Rajgir Chambers, 12/14, S. B. Singh Road, Fort, Mumbai-400 023

Tel. No. 43654444, Fax No. 43654446, E-Mail ID: actionfin@actionfin.com EXTRACTS OF THE UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

**QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER 2018** Rs. In Lakhs

			STANDALONE				
	Particulars	Current Quarter Ended 30.09.2018	Corresponding Previous Quarter Ended 30.06.2018	Half Year Ended 30.09.2018	Current Quarter Ended 30.09.2018	Corresponding Previous Quarter Ended 30.06.2018	Half Year Ended 30.09.2018
Ι	Total income from operations (net)	128.63	120.90	249.53	128.64	120.90	249.55
II	Net Profit/(Loss) before Exceptional and Extraordinary Items and Tax	7.67	2.21	9.87	7.62	2.11	9.73
Ш	Net Profit/(Loss) before tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	7.67	2.21	9.87	7.62	2.11	9.73
IV	Net Profit/(Loss) after tax (after Exceptional and/or Extra ordinary items)	7.67	2.21	9.87	7.62	2.11	9.73
V	Total Comprehensive Income for the period [compriding profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	_	-	-	_	-
VI	Equity Share Capital	1,250.45	1,250.45	1,250.45	1,250.45	1,250.45	1,250.45
VII	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited balance sheet of previous year.			1,211.94			1,200.80
VIII	Earning per share (EPS, of Rs. 10/- each) (Not Annualised)						
	(a) BASIC EPS (Rs.)	0.06	0.02	0.08	0.06	0.02	0.08
	(b) DILUTED EPS (Rs.)	0.06	0.02	0.08	0.06	0.02	0.08
Not	tes :						

Place : Mumbai

Date: 13th November, 2018

**VISIT US AT www.actionfin.com** 

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website of BSE Limited (http:/www.bseindia.com).
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2018.
- 3. Nil investor complaints were received during the quarter. There was no complaint outstanding at the
- beginning or at the end of the year. 4. Figures of the previous period have been regrouped, reclassified &/or renamed wherever necessary, to

make them comparable. For Action Financial Services (India) Ltd.

Milan R. Parekh DIN: 00108368 **Chairman & Managing Director** Rameshwar Media

## THE BYKE HOSPITALITY LIMITED

Registered Office Address: Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158, Chakravarti Ashok Society, Near Bombay Cambridge School, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099. Telephone No. +91 22 6707 9666 Website - www.thebyke.com

CIN: L67190MH1990PLC056009

Extract of Unaudited Financial Results for the Quarter & Half Year Ended September 30, 2018 Rs. In Lakhs (except EPS) **Quarter Ended** Half Year Ended ISr. **Particulars** Sept 30, 2018 June 30, 2018 Sept 30, 2018 Sept 30, 2017 No. (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 3690.59 6,697.46 6685.57 1 Total Income from Operations (Net) 3,006.87 2 Net Profit for the period (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item) 755.89 831.65 1,587.54 1804.24 3 Net Profit for the period before tax (after Exceptional Item and Extraordinary Item) 755.89 831.65 1,587.54 1804.24 Net Profit for the period after Tax 494.29 543.84 1,038.12 1179.82 4 Other Comprehensive Income (net of Income Tax) 494.29 543.84 1038.12 1179.82 5 Total Comprehensive Income 6 Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-) 4009.78 4009.78 4009.78 4009.78 (i) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised) 1.23 1.36 2.59 2.94 (a) Basic (b) Diluted 1.23 1.36 2.59 2.94

Notes:

- 1) The above financial results for the quarter and half year ended September 30, 2018, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 13, 2018. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the financial results for the quarter and half year ended September 30,2018. 2) These Financial results are prepared in compliance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as
- prescribed under section 133 of the Companies Act 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant ammendement rules 3) The Ind-AS Unaudited financial results and financial information for the quarter and half year ended
- September 30, 2018 has been complied by the management after making necessary adjustment s to give a true and fair view of the results in accordance with Ind-AS. This information has not been subject to any limited review or audit. 4) The Company has changed its accounting method of revenue from gross basis of revenue to net basis
- pertaining to room chartering activity from April 1, 2017. However there is no impact on the net profit of the Company for the previous accounting periods.
- 5) We have received six investors complaints in which four are solved and two investor complaints are pending at the close of the quarter.
- 6) The financial results for the quarter and half year ended September 30, 2018 are available on the Stock Exchanges website i.e. www.bseindia.com, www.nseindia.com, www.msei.in/index.aspx and Company's Website "www.thebyke.com". For The Byke Hospitality Limited

Place: Goa

Date: November 13, 2018

Sd/-**Anil Patodia Managing Director** DIN: 00073993

### SUDITI INDUSTRIES LIMITED CIN: L19101MH1991PLC063245

REGD. OFF: A-2, SHAH & NAHAR ESTATE, UNIT NO. 23/26, LOWER PAREL, MUMBAI - 400 013. TEL: 67368600/10 E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER (3 MONTHS) /

HALF YEARLY PERIOD ENDED 30TH SEPTEMBER 2018 (Rs. in Lakhs except earning per share) HALF YEAR ENDED YEAR ENDED QUARTER ENDED Sr. Particulars 30.09.2018 30.06.2018 30.09.2017 30.09.2018 30.09.2017 31.03.2018 No. UN-AUDITED) (UN-AUDITED) (UN-AUDITED) (UN-AUDITED) (UN-AUDITED) (AUDITED) 2,699.40 Total income from operations (net) 3,022.68 2,338.07 5,722.08 4,583.03 9,798.07 Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 283.20 84.10 198.80 367.30 252.77 486.10 Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 283.20 84.10 198.80 367.30 252.77 486.10 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 171.69 67.01 130.99 238.70 167.11 338.47 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) 246.89 and other Comprehensive income (after tax) 171.69 75.20 127.77 163.89 335.97 Paid-up Equity Share Capital 1.698.20 | 1.698.20 | 1.698.20 (Face Value of Rs.10/- per share) 1.676.32 1.676.32 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of 1,628.93 Previous year) Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations): a) Basic 1.01 0.44 0.76 1.45 0.98 2.00 1.01 0.44 0.76 1.45 0.97 1.91 b) Diluted

- The Unaudited Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2018 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 13th November, 2018. Further the Auditors have also performed the limited review of above financial results.
- The rating agency CARE has reaffirmed there ratings as BBB- (Triple B minus) covering the enhanced Borrowings. Hence there is no change in the ratings. Company issued 3 Fully Convertible Debentures of Rs.1.50 Crores each aggregating Rs.4.50 Crores to H.T. Media Limited in F.Y. 2017-18. The proceeds of the same are to be utilized towards Brand Building Development through advertisement in the Print & Non-print Media. The Company has executed advertisement agreement to this effect with H.T. Media Limited.
- One of the Subsidiary M/s. Suditi Sports Apparel Limited is yet to commence business activities. However, the other Subsidiary M/s. Suditi Design Studio Limited and the Joint Venture Company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. are in operations.
- The Deferred tax assets / liability if any and provision under the revised IND AS-19 (Employee Benefits) are provided on proportionate basis for the quarter/ half year ended 30/09/2018.
- In accordance with Ind AS 108 "Operating Segments", the Company has only one reportable Primary Business segment viz. Hosiery Fabrics and Garments.
- This Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular CIR/ CFD/FAC/62/2016 dt.05/07/2016.
- The Financial Results are prepared in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs.
- Figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed format of the Quarterly/half yearly Results filed with BSE Limited under regulation 33 of SEBI (LODR) Regulations 2015. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LTD.

RAJAGOPAL RAJA CHINRAJ WHOLETIME DIRECTOR (EXECUTIVE DIRECTOR)

Current liabilities (a) Financial liabilities Given under my hand and the seal of the Competent Authority. 2,427 Borrowings (ii) Trade payables 2,507 (iii) Other current financial liabilities 641 (Rajendra Veer) (b) Provisions District Deputy Registrar (c) Other current liabilities 331 5,911

(b) Other equity

(b) Provisions

Non-current liabilities

(c) Other non-current liabilities

Total equity and liabilities

(a) Financial liabilities

(i) Borrowings

of Land bearing Survey No 105 / A / 1 (pt) and corresponding CTS No 208 of Village; Andheri, Andheri Taluka admeasuring about 2 Acres and Apartment , S.V. Road, Jogeshwari (w)

PRESS NOTICE CENTRAL PUBLIC WORKS DEPARTMENT NOTICE INVITING e-TENDERS

(Rs. in Lakhs except EPS)

Zillion Avenues, Shop No.12, Sani

Mumbai-102 Cell: 9619566255 E-mail: rajbhushanam@gmail.com

Rajendra Bhushanam J

The Executive Engineer, Navi Mumbai Central Division, CPWD, 7th Floor, C.G.O. Complex, CBD Belapur, Navi Mumbai-400 614 invites on behalf of the President of India, online percentage rate bids from the approved and eligible contractors of CPWD for the following work:-

PUBLIC NOTICE

of interference, sale, transfer, mortgage, acquisition charge, lease, lien,

license, gift, exchange, trust, easement, possession or encumbrance

howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned

within 15 days from the date of publication of this Notice of such right, title, interest, benefit, claim or demand if any, with all supporting documents, failing which the same shall be treated as waived and/or abandoned and

SCHEDULE AS REFERRED ABOVE Property being Land with structures thereon situated on the Part & Parcels

Advocate

### NIIT NO:29/EE/NMCD/2018-19

not binding on my client.

Dtd: 14th November 2018

Mumbai

1 Guntha of Mumbai Suburban District

Name of Work: C/o rain shelter pathway between Old Hostel Mess and New Hostel Scholastic Block at IMU, Navi Mumbai Campus (TSC) for Protection from Rain at T.S. Chanakya, Karave, Navi Mumbai.

Estimated Cost: Rs.21,05,107/-, Earnest money Rs.42,102/-, Time of completion: 03 (Three) Months Last Date & Time of submission of Bid: 22.11.2018 up to 15.00 Hrs.

The tender forms and other details can be obtained from the website. www.tenderwizard.com/CPWD or www.cpwd.gov.in and www.tenderhome.com or www.eprocure.gov.in

## **GRAND FOUNDRY LIMITED**

CIN: L99999MH1974PLC017655 Regd Office: 327, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Ph. No.: 022-2352 6316; E-mail Id:-cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.in Extract of Financial Results for the Quarter Ended 30th September, 2018

Sr.	Particulars	For the qua	arter ended	For the Half	
No.	Particulars	30.09.2018	30.09.2017	30.09.2018	
		Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total Income from operations (net)	669.54	0.00	1525.68	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	(16.74)	(14.56)	(36.36	
3	Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and / or extraordinary items)	(16.74)	(14.56)	(36.36	
4	Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and / or extraordinary items)	(16.74)	(14.56)	(36.36	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(16.74)	(14.56)	(36.36	
6	Equity Share Capital	417.20	417.20	417.2	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (For continuing and	127.64	127.64	127.6	
	discontinued opeartions)				
	(a) Basic	(0.04)	(0.034)	(0.087	
	(b) Diluted	(0.04)	(0.034)	(0.087	

September 30, 2018 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held

on November 14, 2018. The full format of the Financial Results for the guarter ended September 30, 2018 is available on website of the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.gfsteel.co.in. 2. A Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 has been carried out by the auditors on the detailed unaudited financial results for the quarter ended September 30, 2018 filed with the Stock Exchanges

For Grand Foundry Limited Kiran Jangla Managing Director Place: Mumbai. DIN: 01246423 **Date:** November 14, 2018.

Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9)(e)) Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

... OPPONENTS

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No.185 of 2018

Bhandari Co-op. Bank building, 2<sup>st</sup> floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (W),

Mumbai - 400028.

Borivali (West), Mumbai – 400 092. Versus

SILVER OAK C.H.S LTD.,

M/s. Karnatak Traders, Having addressed as 7th Floor, Indian Globe Chambers, Fort, Mumbai - 400001

Having address at, Bhatt Lane, S.V. Road, Near Poisar Bus Depot,

2. M/s. Mooljee Lukhmidas Being assignee Through its Partners,

a) Ratanshi Mulji Mathuradas b) Bhupendra Ratanshi.

c) Ratanshi Mulji d) Dinedra Ratanshi

e) Dipak Ratanshi f) Bharat Mathuradas

g) Krishnakumar Ratanshi Having address as 9/10 AL Sabah Court, 73, Marine Drive, Mumbai – 400020. M/s. Vibhushan Estates Pvt. Ltd.

Through its Director, Dipak Ratanshi, Being the land owners as per 7/12 extact Having address as 9/10 AL Sabah Court, 73, Marine Drive, Mumbai - 400020.

4. Hermes Co-operative Housing Society Ltd, Moolijee Nagar Scheme, Bhatt Lane, S.V. Road, Borivali (W), Mumbai-400092.

5. Green Lawns Co-operative Housing Society Ltd, Bhatt Lane, Off Saibaba Road, Borivali (West), Mumbai – 400092. 6. Mulji Nagar Scheme Residents

Co-operative Housing Federation, Plot No. 5, Saibaba Nagar, Borivali (W), Mumbai-400092.

interested parties.

By Order,

The above named Applicants The Promoter/Opponent/s

PUBLIC NOTICE Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the

applicable Rules against the Promoter/Opponents above mentioned. The Applicant has prayed for grand of Unilateral Deemed Conveyance of land bearing subdivided Plot No.4A (Part) (old Plot No. VII) Corresponding to land bearing CTS No. 12/10(part) (old CTS No.12/7) of Village Magathane as per latest available record of P.R.C. out of entire layout which is piece or parcel of the said sub dividend land on property bearing all Survey Nos.5/B, 6/1, 13/2 & 158 corresponding to all common C.T.S Nos. 12/1 to 12/10 of village Magathane & Suevey Nos. 114/2 & 115/2 corresponding to C.T.S. Nos. 21/A to 21/C of village Kandivali (W), Taluka Borivali, Dist. Mumbai Suburban, area admeasuring 1882.95 Sq.mts., out of total area approved for old Sub-divided plot No. VII i.e. 6479.51 Sq.mts., plus the proportionate undivided share in the common areas, as specifically set out in the Property Registered Card (as per architect certificate), in the Registration District and sub District of Bombay

City and Bombay Suburban Suburban, in favour of the Applicant Society. The hearing in the above case has been fixed on 27/11/2018 at 3.00p.m.

The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on27/11/2018 at 3.00 pm. before the undersigned together with any documents, he / she / they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate /judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

> Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

REGISTERED OFFICE: LIBERTY BUILDING, SIR VITHALDAS THACKERSEY MARG, MUMBAI 400 020

₹ in lacs, except per share data

	2018	2018	September 2017	2018	2017	2018
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue	95.00000	×1955115	Some indi	10.5.510	(1000) 1000	
Revenue from operations	2,371	1,685	2,140	4,056	3,898	8,234
Other income	39	31	42	70	137	223
Total revenue	2,410	1,716	2,182	4,126	4,035	8,457
Expenses	10 A COLO.	20200000	0/03/650/	38/2000	1200000	and the state of the
(a) Cost of materials consumed	1,090	754	798	1,844	1,583	3,103
(b) Excise duty	-	7.0	82	00.00	137	137
(c) Changes in inventories of finished					10000	
goods and work-in-progress	(228)	(172)	242	(400)	238	471
(d) Employee benefits expense	192	179	161	371	318	676
(e) Finance costs	177	66	69	243	139	284
(f) Depreciation and amortisation expense	115	111	122	226	242	498
(g) Other expenses	898		792	1,621	1,496	3,125
Total expenses	2,244	1,661	2,184	3,905	4,153	8,294
Profit / (loss) after tax	166	55	(2)	221	(118)	163
Tax expense / (credit)	(4)	16	(10)	12	(113)	26
Profit / (loss) after tax	170	39	8	209	(5)	137
Other comprehensive income						(1
Total comprehensive profit / (loss)	170	39	8	209	(5)	136
Profit / (loss) per equity share						
(of Rs. 10 each)	10-532-003	50,500,600	10344.003	05510000000	35479070	
Basic and diluted	8.56*	1.96*	0.41"	10.56*	(0.25)*	6.89

ied out the limited review only in respect of ncial results for the quarter and half year ended September 2018 and 30 September 2017, guarter ended 30 June 2018. The management has exercised necessary due diligence to ensure that the financial results

Chairman

Place: Mumbai 8,732 Date : 13 November 2018

Date : 13th November, 2018

### केएसएल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन: एल१७११९डीएन१९८३पीएलसी००००७४ नों. कार्यालयः प्लॉट क्र. ६९-ए, धन् उद्योग इंडस्ट्रीयल एरिया, पिपेरिया, सिल्वासा,

<b>(₹</b> ਲ अलिप्त											
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष								
तपशील	30.09.7096	30.9.7089	30.09.7096								
	(अलेखापरिक्षित)*		(अलेखापरिक्षित)*								
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१२८७.०९	७१५.५४	२,६९४.६८								
सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	-	9 <del>-</del>	-								
कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा/(तोटा) (अनन्यसाधारण बाबींनंतर)	(१४०२.०८)	(३६३६.०५)	(२,९२९.३४)								
समभाग भांडवल	४,०२६.७३	४,०२६.७३	४,०२६.७३								
''राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)''	-	_	-								
प्रति भाग प्राप्ती (अवार्षिकीकृत) (प्रत्येकी रु. ४ चे)		i 1									
मूलभूत	(१.३९)	(३.६१)	(२.९१)								
सौम्यिकृत	(8.38)	(३.६१)	(२.९१)								

दादरा आणि नगर हवेली (कें. प्र.) - ३९६२३०; **ई-मेल आयडी:** info@kslindustries.com

संचालक मंडळाकरिता आणि च्यावतीने

श्री. मनोज कुमार रामजी शर्मा ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १४.११.२०१८ डीआयएन:०१८८४८०६

## Siyarams

SIYARAM SILK MILLS LTD. CIN: L17116MH1978PLC020451 Regd. Office - H-3/2, MIDC, A - Road, Tarapur, Boisar, Dist: Palghar- 401 506, Tel No. 3040 0500, Fax No. 3040 0599 **Email:** sharedept@siyaram.com

**Website:** www.siyaram.com Notice of Record Date- For the purpose of Interim Dividend **Notice** is hereby given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 that the Board of Directors of the Company at their meeting held on 13th November, 2018 has declared an Interim Dividend of Rs. 2.20 per share (110%) on the Paid up Equity Shares of Rs. 2/- each (face value) for the financial year 2018-19 and the same shall be paid to the equity shareholders of the Company whose names appear on the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Thursday, 22<sup>nd</sup> November, 2018 which is the Record Date fixed for the purpose.

> By Order of the Board For Siyaram Silk Mills Limited (William Fernandes)

Company Secretary Place: Mumbai Date: 13<sup>th</sup> November, 2018

APPENDIX 16

(Under the bye law No.34)

The Form of Notice, inviting claims

or objections to the transfer of the

shares and the interest of the

Decreased Member in the

Capital/Property of the Society.

(To be published in two local

newspapers having large publication)

Shri/ Smt. RAMKRIPAL B. DUBEY

member of the Vasant Utsav Co-op

Housing Society Ltd., having address

at Thakur Village, Kandivali (East),

Mumbai- 400101 and Holding Flat

No. E/402 in the RANGOLI Building of

the society, died on 21.03.2014

The society hereby invites claims or

objections from the heir or heirs or

other claimant or claimants/ objector

or objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased

member in the capital/ property of

the society within a period of 15 days

from the publication of this notice,

with copies of such documents and

other proofs in support of his/ her/

their claims/objections for transfer of

shares and interest of the deceased

member in the capital/property of the

society. If no claims/objections are

received within the period prescribed

above, the society shall be free to deal

with the shares and interest of the

deceased member in the capital,

property of the society in such

manner as is provided under the bye-

laws of the society. The claims/

objections, if any, received by the

society for transfer of shares and

interest of the deceased member in

the capital/ property of the society

shall be dealt with in the manner

provided under the bye-laws of the

society. A copy of the Registered bye-

laws of the society is available for

inspection by the claimants/

objectors, in the office of the society/

with the Secretary of the society

between 10.00 A.M to 6.00 P.M from

the date of publication of the notice

For and on behalf of

जाहीर नोटीस

till the date of expiry of its period.

Date: 14.11.2018

Place: MUMBAI

without making any nomination.

### जाहीर नोटीस

कळविण्यात येते की गाव मौजे कामण, तालका वसई, जि. पालघर येथील सर्वे नं. १२४ मधील प्लॉट.नं.एस-६-१२ए क्षेत्र ७८९.९६ चौ.मीटर आणि प्लॉट.नं.एस-६-१२बी क्षेत्र ७८९.९६ चौ मीटर ही बिनशेती जिमन मिळकत श्री स्वागत बिपीन संघवी ह्यांचे मालकीची आणि कब्जेवहीवाटीची असून सदर जिमन मिळकत माझे अशिल यांनी कायमस्वरुपी व निर्विवदपणे विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, वारसा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्यपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला लेखी पुराव्यासह १०९, शुभ लक्ष्मी शॉपिंग सिंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जि. पालघर ४०१ २०८ ह्या पत्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिला आहे असे समजण्यात येऊन व्यवहार पूर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी.

> सही/ ॲड. कैलास ह. पाटील

## जाहीर नोटीस

ठाणे, येथील सर्व्हे नंबर १२. हिस्सा त्यावरील बांधलेला गाला नंबर ए/४, मिरा भाईंदर महानगरपालिका मालमत्ता ००१००२४४४८०० क्षेत्र ६४९८ चौ.फूट, ही मिळकत मिळकतीचे मालक श्री. बिपिन प्रभा शंकर मेहता व सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट, दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश पार्क, भाईंदर प., तालुका जिल्हा ठाणे-४०१ १०१, पूर्व, तालुका जिल्हा ठाणे-४०१ कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार,

वकील केनेट आर. गऱ्या

समजून खरेदीचा व्यवहार पूर्ण केला

जाईल.

### Vasant Utsav Co-Operative Housing Society Ltd. Hon. Secreatary

## जाहीर सुचना

या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, दुकान नं. एस/६ व दुकान नं. एस/७, तळ मजला, रिना अपार्टमेंट को. ऑप. सहकारी सोसायटी लि.. फाटक रोड, भाईंदर (प.), तालुका जिल्हा ठाणे ही दुकाने श्री. मुद्दांना महालिंगा शेट्टी व श्रीमती विलासिनी मुद्दांना शेट्टी, यांच्या नावे आहेत, श्री. मुद्दांना महालिंगा शेट्टी यांचे दिनांक ०८/०१/२००१ रोजी निधन झाले आहे, सदर दुकान नं. एस/६ चा श्रीमती एवलीन आर मेनेझिस व मे. कमल डेव्हलपर्स यांच्यातील दिनांक ०६/०१/१९९२ चा व दकान नं. एस/७ चा श्री. रोनाल्ड मेनेझिस व मे. कमल डेव्हलपर्स यांच्यातील दिनांक ०६/०१/१९९२ चा मूळ करारनामे गहाळ (हरवले) आहे, तशी ऑनलाईन प्रॉपर्टी मिसिंग रजि. नं. ४७१७/२०१८, दिनांक १२/ ११/२०१८ रोजी ठाणे ग्रामीण पोलिस येथे श्रीमती विलासिनी मुद्दांना शेट्टी यांनी केली आहे, तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तिंचा, संस्थेचा, बँकेचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, भाईंदर प., ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही विक्री चा व्यवहार पूर्ण केला जाईल. कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास झैगम रिजवी, वकील

सही/-

वकील केनेट आर. गऱ्या

तो सोडून दिला आहे, असे समजण्यात

येईल.

खरेदीदाराचे वकील

या नोटिसीटारे सर्व जनतेस

कळविण्यात येते की, गाव मौजे

घोडबंदर, भाईंदर प., तालुका जिल्हा नंबर ८, क्षेत्र १४४० चौ.मी. व श्री. सुनिल भगवानदास भाटिया ह्यांच्याकडून आमच्या अशिलांनी खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी बोजा, असा दावा असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ अथवा श्री. कौशिक मृणाल गुण, रो हाऊस नंबर १५, अगरवाल ग्रीन विलेज, माशाचा पाडा, ओल्ड गावठाण रोड, काशिगाव, मिरा रोड १०७, या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे

सही/-

ह्या नोटीस द्वारे सुचना देण्यात येते की, विकास इंडस्ट्रीयल प्रिमाइसेस को ऑप सोसायटी लि. येथील गाळा नं. सी-१, २०० चौ. फु. व गाळा नं. सी-३, ५९५ चौ. फु. गोडदेव फाटक रोड - भाईन्दर (पूर्व) येथील जून सर्व्हे नं ६०/५९, नवीन सर्व्हे नं. १०७/१०१, हिस्सा पार्ट रेवेन्यु गाव गोडदेव भाईदंर पूर्व, ता. जि. ठाणे ४०११०५, ही मिळकत श्री नीलेश यशवंत शाह यांच्या मालकी व कब्जे वहीवाट आहे. श्री नीलेश यशवंत शाह यांच्या कडून ही मिळकत माझे अशील खरेदी करत आहे, त्याबाबत ही मिळकत संदर्भात कोणाचाही इसमाचा अथवा संस्थेचा सदर मिळकत व त्यांचा कोणत्याही भागासंदर्भात कोणत्याही प्रकारचा हक्क, अधि-कार, दावा किंवा हितसंबध असेल तर त्यांनी ही सुचना प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आंत सर्व लेखी पुराव्यानिशी खालील पत्यावर कागद पत्रे व पुराव्यासह लेखी हरकत नोंदवावी, अन्यथा कोणताही हक्क, हित संबध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे. असे समजून जाईल आणि या मिळकतचा खरेदी व

कार्यालय न. ५, १ ला मजला, अस्मीता ओरीएंट, रसाज मॉल जवळ मीरा रोड (पूर्व) फोन. ११२०८७५१८१

## THE BYKE HOSPITALITY LIMITED

Registered Office Address: Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158, Chakravarti Ashok Society, Near Bombay Cambridge School, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099. Telephone No. +91 22 6707 9666 Website - www.thebyke.com CIN: L67190MH1990PLC056009

		9.0		Rs. In Lakhs (	except EPS)
Cr.		Quarte	r Ended	Half Yea	ar Ended
Sr. No.  1 2 3 4 5 6	Particulars	Sept 30, 2018 (Unaudited)	June 30, 2018 (Unaudited)	Sept 30, 2018 (Unaudited)	Sept 30, 2017 (Unaudited)
1	Total Income from Operations (Net)	3,006.87	3690.59	6,697.46	6685.57
2	Net Profit for the period (before tax and				
2 3	Exceptional Item and Extra ordinary Item)	755.89	831.65	1,587.54	1804.24
3	Net Profit for the period before tax (after				
	Exceptional Item and Extraordinary Item)	755.89	831.65	1,587.54	1804.24
3	Net Profit for the period after Tax	494.29	543.84	1,038.12	1179.82
4	Other Comprehensive Income				
	(net of Income Tax)	-	-	-	-
5	Total Comprehensive Income	494.29	543.84	1038.12	1179.82
6	Paid Up Equity Share Capital				
8 (	(Face Value Re.10/-)	4009.78	4009.78	4009.78	4009.78
7	(i) Earnings per Share (EPS) (Face Value				
	of RS.10/- each) (not annualised)				
	(a) Basic	1.23	1.36	2.59	2.94
	(b) Diluted	1.23	1.36	2.59	2.94

Website "www.thebyke.com".

Date: November 13, 2018

Place: Goa

Sr.

No.

Particulars

Net Profit/(Loss) for the period (Before Tax,

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period Before Tax

Net Profit/(Loss) for the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit for the period (after tax)

and other Comprehensive income (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserve

as shown in the Audited Balance Sheet of

(for continuing and discontined operations):

advertisement agreement to this effect with H.T. Media Limited.

Paid-up Equity Share Capital

Previous year)

b) Diluted

half year ended 30/09/2018.

(Face Value of Rs.10/- per share)

Earnings per share (of Rs.10/- each)

Total income from operations (net)

- 1) The above financial results for the quarter and half year ended September 30, 2018, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 13, 2018. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the financial results for the guarter and half year ended September 30,2018.
- 2) These Financial results are prepared in compliance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant ammendement rules thereafter.
- B) The Ind-AS Unaudited financial results and financial information for the quarter and half year ended September 30, 2018 has been complied by the management after making necessary adjustment s to give a true and fair view of the results in accordance with Ind-AS. This information has not been subject to any
- limited review or audit. 4) The Company has changed its accounting method of revenue from gross basis of revenue to net basis pertaining to room chartering activity from April 1, 2017. However there is no impact on the net profit of the Company for the previous accounting periods.
- 5) We have received six investors complaints in which four are solved and two investor complaints are pending at the close of the quarter.
- 6) The financial results for the quarter and half year ended September 30, 2018 are available on the Stock Exchanges website i.e. www.bseindia.com, www.nseindia.com, www.msei.in/index.aspx and Company's

SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245

REGD. OFF: A-2, SHAH & NAHAR ESTATE, UNIT NO. 23/26, LOWER PAREL, MUMBAI - 400 013.

TEL: 67368600/10 E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

30.09.2018

3,022.68

283.20

283.20

171.69

171.69

1,698.20

1.01

1.01

The Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2018 have been reviewed by the Audit Committee and approved by the

The rating agency CARE has reaffirmed there ratings as BBB- (Triple B minus) covering the enhanced Borrowings. Hence there is no change in the ratings.

Board of Directors in its meeting held on 13th November, 2018. Further the Auditors have also performed the limited review of above financial results.

Company issued 3 Fully Convertible Debentures of Rs. 1.50 Crores each aggregating Rs. 4.50 Crores to H.T. Media Limited in F.Y. 2017-18. The proceeds

One of the Subsidiary M/s, Suditi Sports Apparel Limited is yet to commence business activities. However, the other Subsidiary M/s, Suditi Design Studio

The Deferred tax assets / liability if any and provision under the revised IND AS-19 (Employee Benefits) are provided on proportionate basis for the quarter/

of the same are to be utilized towards Brand Building Development through advertisement in the Print & Non-print Media. The Company has executed

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER (3 MONTHS) /

HALF YEARLY PERIOD ENDED 30TH SEPTEMBER 2018

QUARTER ENDED

30.06.2018

'UN-AUDITED) (UN-AUDITED) (UN-AUDITED)

2,699.40

84.10

84.10

67.01

75.20

1,698.20

0.44

0.44

30.09.2017

2,338.07

198.80

198.80

130.99

127.77

1,676.32

0.76

0.76

For The Byke Hospitality Limited

**Anil Patodia Managing Director** DIN: 00073993 ठिकाण : मुंबई

(Rs. in Lakhs except earning per share)

30.09.2017

4,583.03

252.77

252.77

167.11

163.89

1,676.32

0.98

0.97

HALF YEAR ENDED

(UN-AUDITED) (UN-AUDITED)

30.09.2018

5,722.08

367.30

367.30

238.70

246.89

1,698.20

1.45

1.45

YEAR ENDED

31.03.2018

(AUDITED)

9,798.07

486.10

486.10

338.47

335.97

1,676.32

1,628.93

2.00

1.91

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०१८

## ग्रँड फाऊंड्री लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९७४पीएलसी०१७६५५ नों. कार्यालय: ३२७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई - ४०० ०३४.

द्. क्र. ०२२-२३५२६३१६; ई-मेल :- cs@gfsteel.co.in; वेबसाईट : www.gfsteel.co.in ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचा उतारा

			(रु. लाखा	त, ईपीएस सोडून)
۶ ३ ४	तपशील	संपलेल्या र्	संपलेल्या अर्ध वर्षासाठी	
क्र.	તવરાત્વ	३०.०९.२०१८	३०.०९.२०१७	३०.०९.२०१८
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६६९.५४	0.00	१५२५.६८
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण	(१६.७४)	(१४.५६)	(३६.३६)
- 2	बाबींपूर्वी)	3		
3	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा	(१६.७४)	(१४.५६)	(३६.३६)
	अनन्यसाधारण बाबींनंतर)			
8	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण	(१६.७४)	(१४.५६)	(३६.३६)
	बाबींनंतर)			
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर)	(१६.७४)	(१४.५६)	(३६.३६)
- 3	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]			
ξ	समभाग भांडवल	४१७.२	४१७.२	४१७.२
9	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे राखीव			
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१२७.६४	१२७.६४	१२७.६४
	प्रति समभाग प्राप्ती (रु.१०/- चे)			
	(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)			
	(ए) मूळभूत	(80.0)	(860.0)	(७১०.०)
	(बी) सौम्यिकृत	(80.0)	(860.0)	(0.00)

टिपा : १. वरील माहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर. २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तपशिलवार वित्तीय निष्कर्ष आणि हा उतारा लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केला असून १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने तो मंजूर केला आहे. ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच बीएसई लि. (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच <u>www.gfsteel.co.in</u> वर उपलब्ध आहे.

२. स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर. २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या तपशिलवार अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांवर लेखापरीक्षकांनी सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत आवश्यक असणारे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

ग्रँड फाऊंड़ी लिमिटेडसाठी किरण जांगला व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१२४६४२३

### हॉटेल लीलावेंचर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: दी लीला, सहार, मुंबई-४०० ०५९. सीआयएन नं.: L55101MH1981PLC024097, वेबसाईट: www.theleela.com ईमेल : investor.service@theleela.com, दूर. क्र. : ०२२-६६९१ १२३४; फॅक्स: ०२२-६६९१ १४५८ ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा रु. लाखात संपलेली संपलेली संपलेली संपलेले संपलेले तिमाही तिमाही अर्ध वर्ष अर्ध वर्ष मागील वर्ष तिमाही ३० सप्टें., ३० सप्टें.. १८ ३० सप्टें.. १७ ३१ मार्च. १८ ३० सप्टें., ३० जून, २०१८ 2908 २०१७ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण १५,९८१ ३२,६८२ ३१,१५० ७४,३१२ उत्पन्न (निञ्वळ) कालावधीसाठी निव्वळ (७,३८२) (१४,६३६) 907 (७,२५४) (२,४४४) (४,८०८) नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी) करपूर्व निञ्वळ नफा/  $(\xi, \xi \zeta)$  $(\xi, \xi \xi \xi)$ (2,888) (१३,३२२) (४,८०८) (2,322)(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) (2,322)करोत्तर निव्वळ  $(\xi, \xi \zeta)$  $(\xi, \xi \xi \xi)$ (2,888)(१३,३२२) (४,८०८) नफा/(तोटा) कालावधीसाठी एकूण  $(\xi, y \circ \xi)$  $(\xi, \emptyset \circ)$ (२,४८९)  $(\xi\xi,\xi\xi)$ (४,९२५) (२,१८५) सर्वसमावेशक उत्पन्न समभाग भांडवल १२,६११ १२,६११ 9,332 १२,६११ 9,332 १२,६११ प्रति समभाग प्राप्ती (रु.चे) (१.०६) (२.११) (१.०३) (१.०६) (0.43) (688.0)

मूलभूत आणि सौम्यिकृत

- १. वरील वित्तीय निष्कर्ष १२ नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व संचालक मंडळाने मंजूर केले.
- २. तिमाही आणि अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत विवरण जे स्टॉक एक्सचेंजकडे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन, ३३ अंतर्गत दाखल करण्यात आले आहे त्याचे वरील एक उतारा आहे. तिमाही आणि अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एनएसई व बीएसई वेबसाईट अनुक्रमे www.nseindia.com व www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाईट www.theleela.com वर उपलब्ध आहे.
- सीडीआर कर्जाच्या ९५.६% रकमेसह पूर्वीच्या सीडीआर धनकोंनी त्यांचे कर्ज जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडकडे व सीडीआर कर्जाच्या सुमारे १% रकमेसह १ धनकोंनी ३० जून, २०१४ रोजी फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेडकडे अभिहस्तांकित केले. एआरसीज नी कंपनीला अधिसूचित केलं की, (१) सीडीआर नोंदवण्यापूर्वी प्रयोज्य असणाऱ्या दराप्रमाणे व्याज आणि दंडात्मक व्याज लागू होतील. (२) ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी कर्जावरील वित्त खर्च रु. २१,७२१ लाख व ३० सप्टेंबर, २०१८ पर्यंत रु. ३४५,६८० लाख आहे; आणि (३) कंपनीने हिशोबात घेतलेल्या रु. २५३,६८२ लाखांच्या कर्ज रकमे सापेक्ष ती प्रत्यक्षात रु. ५९९,३६२ लाख आहे. महत्त्वाच्या नसलेल्या मालमत्तांची विक्री/रोकड, हॉटेलांची विक्री, गुंतवणूकदारांकडून इंक्विटीची आवक व कर्जाच्या फेरवित्त पुरावा इ. सह वाजवी पुनर्रचनेकरिता वेगवेगळे पर्याय कंपनी तपासत आहे. कंपनीला पुनर्रचनेमध्ये व्याज व परतर्फे, अटींच्या ठराविक सवलती/माफी मिळण्याची अपेक्षा आहे व त्यांची मंजुरी प्रलंबित असल्याने, तीने एआरसीजकडून अधिसूचित केलेल्या दरांप्रमाणे व्याजासाठी तरतूद केलेली नाही, जर एआरसीजकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे व्याजाची तरतुदी केली असती तर, तिमाही आणि अर्ध वर्षासाठी चा वित्त खर्च आणि तोटा अनुक्रमे रु. २१,७२१ लाख (मागील वर्षी रु. २०,५९५ लाख) आणि रु. ४२,५३५ लाख (मागील वर्षी रु. ४०,३२९ लाख) जास्त असता. ३० सप्टेंबर, २०१८ पर्यंतचे व्याज दायित्व रु. ३४५,६८० लाखांनी जास्त
- ४. ११,००० चौ. मीटर्स जिमनीच्या पट्ट्यावरील किमान हमी रकमांशी संबंधित एअरपोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) शी एका वादाच्या संबंधात एकमेव लवादाने पारित केलेला निर्णय रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवाड्या विरुद्ध कंपनीने दाखल केलेली विशेष परवानगी याचिका सर्वोच्च न्यायालयाने खारीज केली. कंपनीकडून एएआय नुसार ३१ जुलै, २०१७ पर्यंत रु. ३१,११९ लाख रक्कम थकीत आहे. प्राप्त झालेल्या तज्ञांच्या मताप्रमाणे की, सन्माननीय लवादा समक्षची संपूर्ण कार्यवाही शून्यवत आणि मुळातच रद्दबातल ठरते आणि त्यानुसार कंपनी एएआयने केलेली मागणी प्रदान करण्यास बांधील नाही. म्हणून, एएआयने केलेल्या मागणीसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. ज्यावर मुंबई हॉटेल बांधले आहे त्या १८,००० चौ. मीटर्स भाडेपट्टा एएआयने एकतर्फी संपुष्टात आणला आणि
- निष्कासन प्रक्रिया सुरु केली आहे. कायदेशीर सल्ल्याच्या आधारे कंपनी त्यास कायदेशीर आव्हान देऊ इच्छिते. मुंबई हॉटेलावरील घसारा तरतूद, भाडेपट्ट्याचे नूतनीकरण होईल, असे गृहित धरून प्रयोज्य दराने केली आहे. चालू तिमाही/अर्ध वर्षाशी तूलनायोग्य करण्याकरिता जेथे जेथे आवश्यक होते तेथे तेथे मागील तिमाही/अर्ध
- वर्षाची आकडेवारी पुनर्रचित आणि/किंवा पुनर्गठीत केली आहे. संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

विवेक नायर ठिकाण : मुंबई दिनांक : १२ नोव्हेंबर, २०१८ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

Limited and the Joint Venture Company M/s. SAA & Suditi Retail Pvt. Ltd. are in operations.

- In accordance with Ind AS 108 "Operating Segments", the Company has only one reportable Primary Business segment viz. Hosiery Fabrics and Garments. This Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular CIR/
- The Financial Results are prepared in compliance with Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs. Figures are re-grouped / re-arranged and re-classified wherever necessary. The above is an extract of the detailed format of the Quarterly/half yearly Results filed with BSE Limited under regulation 33 of SEBI (LODR) Regulations 2015. The Full format of the Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.suditi.in).

By order of Board of Directors For SUDITI INDUSTRIES LTD.

RAJAGOPAL RAJA CHINRAJ Place : Mumbai WHOLETIME DIRECTOR Date : 13th November, 2018 (EXECUTIVE DIRECTOR)

## कोठारी वर्ल्ड फायनान्स लिमिटेड

१२१/सी, मित्तल टॉवर, १२ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ ईमेलः info@kothariworld.com फोनः ०२२-२२८५१६२०, सीआयएन क्र.ः एल६५९९३एमएच१९८५पीएलसी०३५००५

३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण

अनु.	तपशील		अलिप्त					एकत्रित					
क्र.		संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष संपलेले वर्ष		संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष		
		३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०१८ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०१८ (लेखापरिक्षित)		३०.०६.२०१८ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१७ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०१८ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१०७.५९	१०६.२४	९०.५५	२१३.८३	१७६.६६	३९८.५४	१०७.५९	१०६.२४	९०.५५	२१३.८३	१७६.६६	३९८.५४
7	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	७६.६८	७९.००	५२.७३	१५५.६९	१०८.१२	२५३.३६	७६.६८	७९.००	५२.७३	१५५.६९	१०८.१२	२५३.३६
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपश्चात)	७६.६८	७९.००	५२.७३	१५५.६९	१०८.१२	२५३.३६	७६.६८	৬९.००	५२.७३	१५५.६९	१०८.१२	२५३.३६
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात) आणि सहयोगीच्या नफा/(तोट्यांचा) हिस्सा	६०.३३	६३.०१	Se. SE	१२३.३५	८१.५७	१९९.४९	६८.५२	६५.३१	३९.५६	१३३.८४	८३.०४	२०६.५१
પ	समभाग भांडवल						७४३.७५				0	10.	७४३.७८
ξ	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार						१,१५०.७२					y (3 y	१,१५७.७४
O	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता)												
	मूलभूतः	٥.८१	०.८५	0.47	१.६६	१.१०	२.६८	0.97	۵۵.۰	०.५३	१.८०	१.१२	۶.७८
	सौम्यिकृतः	0.68	०.८५	०.५२	१.६६	१.१०	२.६८	0.97	0.00	0.43	9.60	8.82	۶.७८

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०१८

- ए) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन्स, ३०१५ च्या रेग्यूलेशन्स, ३०१८ रोजी संपलेल्या ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.kothariworld.com आणि बीएसई लि. वेबसाईटवर म्हणजेच www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
- बी) कंपनी गुंतवणूक कामाच्या व्यवसायात प्रामुख्याने गुंतली आहे आणि त्यानुसार सेगमेंट रिपोर्टिंग सह व्यवहार अकांऊटिंग स्टॅण्डर्ड १७ नुसार तेथे वेगळा अहवालयोग्य विभाग नाही.
- सी) ३० सप्टेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष १२ नोव्हेंबर, २०१८ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. ठिकाण : मुंबई

नितेश कोठारी (डीआयएन-०००२४१९५)

कोठारी वर्ल्ड फायनान्स लिमिटेडकरिता

(रु. लाखांत इपीएस ची आकडेवारी वगळून)